ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED

Regd. Office: Seksaria Chambers, 5th Floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400001
Tel.: 4050 0900 - 4050 0999 Fax: 9122 22624989 E-mail ID: ishwarshakti@rediffmail.com

CIN: L51100MH1983PLC030782 Website: www.ishwarshakti.com

1st September, 2024

To,
Department of Corporate Service,
Bombay Stock Exchange Limited,
P.J. Tower, Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sir,

Sub: Newspaper advertisement for notice of Record Date

Scheme of Arrangement amongst Ishwarshakti Holdings & Traders Limited (Demerged Company No. 2) ("IHTL") and Seksaria Finance Limited (Resulting Company No. 2) ("SFL") and their respective shareholders and creditors under Sections 230-232 of the Companies Act, 2013 for the demerger of Sugar Business of the Company to SFL ('Scheme')

This has reference to our letter dated 30th August ,2024 wherein we had informed that the Board of Directors at its Meeting held on 30th August,2024 fixed the Record Date as **Thursday**, 12th **September**, 2024 for the purpose of determining the list of shareholders of the Company to whom fully paid up equity shares of SFL shall be issued and allotted in consideration for the demerger of the Sugar Business of the Company into SFL.

The Company published the notice of Record Date in the following newspapers on 1st September 2024:

Newspaper	Edition	Language
The Free Press Journal	English	English
Navshakti	Marathi	Marathi

The Copies of the advertisements published are enclosed herewith. A copy of this intimation is being made available on the Company's website at www.ishwarshakti.com.

You are requested to take same on record.

Thanking You,

Your Faithfully, For Ishwarshakti Holdings & Traders Limited

Sameer Khedekar Company Secretary & Compliance Officer Membership no 38695

Encl: as above

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 MTNL BHAVAN, 3RD FLOOR, STRAND ROAD, APPOLLO BANDAR, COLABA MARKET, COLABA, MUMBAI-400005 **ORIGINAL APPLICATION NO. 431 of 2023**

SUMMONS

Indian Overseas Bank Versus

....Applicant

Registrar

DRT II, Mumbai

punjab national bank

Ms. Vandana Ketan Ghemande Prop. Of M/S. Vandana Enterprises

....Defendant

Whereas Original Application No. 431 of 2023 was listed before the Hon'ble Presiding Officer on 03.01.2024.

Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons. notice on the said application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 22,42,604.75 (application alongwith copies of documents etc. annexed).

Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

In accordance with Sub-Section (4) of Section 19 of the Act you the defendants are directed as under

- i. To show cause within 30 (Thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not be granted.
- ii. To disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the applicant under serial no. 3A of the Original Application.
- iii. You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under serial no. 3A the Original Application pending hearing and disposal of the attachment of the properties.
- iv. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other asset/properties specified or disclosed under serial no. 3A of the Original Application without prior approval of the Tribunal
- You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of the secured asset or other aseets and properties in ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank of financial institution holding security interest over such asset.

You are also directed to file Written Statement with the copy therefore furnish to the Applicant and to appear before DRT-II on 02/09/24 at 11.00 a.m. failing which the application shall be heard and decided in

Given under my hand and the seal of this Tribunal on this 28th day of June, 2024.

Name and addresses of all Defendant

Ms. Vandana Ketan Ghamande Prop. of M/s Vandana Enterprises Flat No B-2 Ground Floor Anand Apartment, J. P. Road, Near Parade Hall, Andheri West, Mumbai-400058

<u>U</u>∥ pnb

(Enforcement) Rules, 2002

Name of the Branch

Name of the Account

Name & addresses of the Borrower(s)

Mortgagor(s) / Guarantors Accoun

School, No. 2213, Village Gaskopari, Virar East

PNB-CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN

M/s Oceanmint Multitrading Pvt. Ltd. Shop No. 92, Shagun Arcade, Gen. A.K.

Marg, Goregaon East Mumbai 400063. Mr Mukesh Bhansali,

Flat No. 101, The Retreat CHS Natwar Naga Road No.4, Jogeshwari East, Mumbai 400060.

PNB-CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN

MHADA, Lavout, Malad West, Mumbai -400095.

4 PNB-CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN

5 PNB-CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN

6 PNB-CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN

Mrs. Sumandevi M. Tripathi

Mrs. Santoshee Nirakar Sahoo

Thane 401107

Mumbai - 400093

7 SAMEASABOVE

8 SAMEAS ABOVE

9 SAMEAS ABOVE

10 SAME AS ABOVE

Marg, Goregaon East-400063.

West, Mumbai 400102. also

And Also At Gala No. 12/13, Kusum Industrial Estate Hamrapurwada Thane-421303

ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED

CIN: L51100MH1983PLC030782 Regd. Office: Seksaria Chambers, 5th Floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400001, Tel.: 4050 0900 - 4050 0999 Fax: 9122 22624989 E-mail ID: ishwarshakti@rediffmail.com Website: www.ishwarshakti.co Notice of Record Date

ongst Ishwarshakti Holdings & Traders Limited (D ompany No. 2) ("IHTL") and Seksaria Finance Limited (Resulting Company No. 2) ("SFL" tive shareholders and creditors under Sections 230-232 of the Co Act, 2013 for the demerger of Sugar Business of the Company to SFL ('Scheme') ith reference to the above Scheme and pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Board of Directors of the Company, at its meeting held on 30th August 2024, has fixed the Record Date as Thursday, 12th September 2024, for the purpose of determining the shareholders of the Company to whom fully paid up equity shares of Seksaria Finance Limited (SFL) shall be issued in onsideration for the demerger of the sugar business of the Company into SFL. In view of the above, the Equity Shareholders of the Company whose names are recorded

the Register of Members and records of Depositories as a Member of the Company on hursday, 12th September 2024, being the Record Date fixed by the Board of Directors, will e entitled for allotment of 7 (Seven) Equity Shares of SFL of Rs. 10/- each fully paid-up for every 1 Equity Shares held in the Company of Rs. 10/- each fully paid-up.
The information contained in this Notice is available on the website of the Company a

www.ishwarshakti.com and also on the website of the Stock Exchange viz. BSE Limited a www.bseindia.com

For Ishwar Shakti Holdings & Traders Limited Company Secretary & Compliance Officer Date: 30th August, 2024

→SBI State Bank of India

SMEC BHAYANDER (CODE 64579): First Floor, Landmark Building,

Opp. Maxus Mall, Bhayander (West) 401101, Email id: sbi.64579@sbi.co.ir

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] (For Immovable Property)

Account nos. 41659545984, 41463916930.
Whereas, that the Authorized Officer of State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01.03.2024 calling upon the Borrower, Mrs. Varlandustries (Prop. Mrs. Ashwini Amar Chachad) to repay the amount mentioned in the notice aggregating Rs. 48,44,957/- (Rupees Forty Eight Lacs Forty Four Thousand Nine Hundred And Fifty Seven Only) as 2024 with further interest Cost Charres etc. till date within 60 days on 01.03.2024 with further interest, Cost, Charges etc. till date within 60 days

om the date of receipt of the said notice The borrower and guarantors having failed to repay the amount, a notice is nereby given to the borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below belonging to Mr. Amar Damodar Chachad in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 30th of August of the year 2024

he borrower/guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 48,44,957/-(Rupees Forty Eight Lacs Forty Four Thousand Nine Hundred And Fifty Seven Only) as on 01.03.2024 with interest, cost and incidental charges

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE MOVABLE PROPERTY

(part I) - Hypothecation Of Stock And Finished Goods Kept At Property No.3028, Gut No.427/1/a, Plot No.20, Village Mahim, Palghar - 401404. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

- A-203, Shivmati Chsl, Chatrapati Shivaji Maharaj Marg, Near Datta Mandir, Bhavander West - 401101

Place : Mumbai

Mumbai Western Circle SASTRA

NB. Pragati Towers, 3rd Floor,Plot no C-9, G-Block, Bandra

Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400 051. Email : cs4444@pnb.co.in

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interes

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against th

SCHEDULE OF THE SECURED ASSETS

Shop No T-5047 3rd Floor Rustomjee Eaze Zone A) 03.02.2016 A) Rs. 51,30,000/-Laxmi Singh Complex, Malad West, Mumbai – B) Rs. 1,22,84,230/- plus further B) Rs.5,13,000/-

C) 06.01.2017 D) Physical

C) 25.09.2023

C) 13.05.2022

Pleasant Park, Mira Bhayander Road, Mira Road B) Rs. 49.25,955/- plus further interest B) Rs. 6.00.000/-

Flat No. 703, 7th Floor, A- Wing, Building name A) 03.02.2020

Classic Sonal in Classic Sonal A & B CHSL, Survey B) Rs. 27,09,672/- plus further interest B) Rs. 6,40,000/-

Flat. No 002, Ground Floor "F" Wing, of building A) 01.02.2020 A) Rs. 23,00,000 (known as "Rashmi's Dhruvita Park" Village- Achole, B) Rs. 2,39,94,142.96/- plus further B) Rs.2,30,000/-

C) 28.08.2020

400064. Admeasuring 188 sq.ft. carpet area. In the interest and charges since date of C) Rs. 5,000/name of Mrs. Devimani Mukesh Bhansali.

of SARFESIACT 2002

D) Nature of Possessio

B) Outstanding Amount as on date

C) Possession Date u/s 13(2) of

Symbolic/ Physical/ Constructive

Description of the Immovable Properties

Mortgaged

Name of Mortgagor /Owner of property

PNB- CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN, Flat No. 14, 3rd Floor, Nisarg Palace, Near Shanti A) 17.02.2020

Mr Nitin Shrinath Habivant, Mrs. Pallavi Vilas Temple, Behind New Marathi School, No. 2213, B) Rs. 10,46,719/- plus further interest B) Rs.1,36,500/-

Flat No. B/204 2nd Floor, Malvani Shree Ashtvinayak A) 08.07.2023

Flat A/203, 2nd Floor, Jai Vinayak CHSL, New A) 25.01.2022

nttps://ebkray.in/PropertyID-PUNBCSSANTOSHEE D) Symbolic

Thane 401107 Admn. 41.25 sq.mt. built up area plus D) Symbolic ncluding of open terrace Admn. 13.75 sq.mt. built up

Flat No. 101, 1st Floor, H - Wing, Rashmi Residency SAME AS ABOVE

Flat No. 302, 3rd Floor, 4 -Wing of building known as SAMEAS ABOVE

Flat No. 201, 2nd Floor, E- Wing, Yashwant Park SAMEASABOVE

Mrs. Sachi Kamal Gwalani, Fisher No. 25, RSC 2, Malwani MHADA, Layout, B) Rs. 60,06,723.52/- plus further B) Rs.5,70,000/Fish No. B/204 2nd Floor, Malvani Shree Malad West, Mumbai -400095. Area 618 sq. ft built interest and charges since date of C) Rs. 5,000/-

up 2BHK with parking in the name of Mrs. Sachi NPA.

https://ebkray.in/ Property ID-PUNBSACHI

Flat A/203, 2nd Floor, Jai Vinayak CHSL, New East, Thane 401107. Area admn. 775 sq.ft. BUA. In and charges since date of NPA.

Mr Qamar Mohd Umar Choudhary,

Classic Sonal in Classic Sonal A & B CHSL, Survey B) Rs. 27,09,672/-plus further ir Flat No. 703, 7th Floor, A- Wing, Classic Sonal No. 77, Hissa No. 1 & 2 of Revenue Village and charges since date of NPA. CHSL, Village Ghodbunder, Mira Road East, Ghodbunder, Mira Road East, Taluka and District C) 23.12.2020

n the name of Qamar Mohd, Umar Choudhary

83, 8th Floor 2A Kalpataru Estate CHSL, JVLR Taluka- Vasai, District-Thane- 401104 area adm.. interest and charges since date of C Rs. 5,000/-Link Road, Near Majas Bus Depot, Andheri East, 377.60 sq.ft. Carpet in the name of Suman Devi M. NPA.

ttps://ebkray.in/ Property ID-PUNBCS44440056

G- N CHSL, Village-Achole, Vasai East, Nallasopara link Road, Taluka- Vasai, District-Thane, PIN-401104

area admn. 382 sq.ft. Carpet in the name of Suman

ttps://ebkray.in/ Property ID-PUNBCS44440057

Rashmi Regency -II" CHSL, Village- Achole, Taluka-/asai, District- Thane, PIN- 401209 Area admn.

757.00 sq.ft. Carpet in the name of Suman Devi M.

Tripathi, Near D Mart Vasai East, Nalasopara- Vasai

CHSL, Village-Achole, Vasai-Nallasopara Link Road,

/asai East, Dist.- Palghar -401209. Area admn.

854.32 sq.ft. Carpet in the name of Suman Devi M.

https://ebkray.in/Property ID-PUNBCS44440059

https://ebkray.in/ Property ID-PUNBCS44440060

ink Road, Nallasopara East, Dist.-Palghar-401209

ttps://ebkray.in/Property ID-PUNBCS44440058

ttps://ebkray.in/ Property ID-PUNBQMAR

Mahadaye, | village-Gas Kopari, Virar East, Tal-Vasai, Dist. | and charges since date of NPA. | Room No 7, Simon Chawl, Kranti Nagar, Behram | Palghar (Thane)-401305 in the name of Mr. Nitin | C) 04.05.2023

admeasuring 443 Sq. Ft. Super Built Up Area.

Baug, Behind Trimurti Shiv Mandir, Jogeshwari Shrinath Habivant and Miss. Pallavi Vilas Mahadaye D) Physical

Kamal Gwalani

Tripathi.

Devi M. Tripathi.

Flat No 14, 3rd Floor, Nisarg Palace Building https://ebkray.in/PropertyID-PUNBNITIN House, Nr. Shanti Temple, Behind New Marathi

Mr. Dharmendra Bhanushali, Plot No 7 3/A8, https://ebkray.in/ Property ID-PUNBOCEANMINT Bhawani Nagari Nirwara CHS, Gen A.K. Vaidya

Pleasant Park, Mira Bhayander Road, Mira Road the name of Mrs. Santoshee Nirakar Sahu.

Date: 30th August 2024 **Authorized Officer** State Bank of India

A) Date of Demand Notice u/s 13(2) A) Reserve Price (Rs

In Lacs)

B) EMD

C) Bid Increase

Amount

A) Rs. 13.65.000/

A) Rs 60 00 000

A) Rs. 64,00,000/

A) Rs. 23.00.000/

A) Rs. 23,00,000/

B) Rs.2,30,000/-

A) Rs. 45,00,000/

A) Rs. 54,00,000/-

A) Rs. 54,00,000/-

B) Rs.5,40,000/-

C) Rs. 5,000/

B) Rs.5.40.000/-

C) Rs. 5,000/-

B) Rs.4.50.000/-

C) Rs. 5,000/-

C) Rs. 5,000/

PUBLIC NOTICE

We, (1) Mrs. Jaywanti Kamlani, (2) Mrs. Kamal Browning, (3) Mr. Tirth Mirchandani, (4) Mr. Manoj Kripalani and (5) Mr. Prakash Kripalani are the Legal Heirs in respect to Flat No. 22 - Dial Mahal on the 2nd Floor together with Parking No. B- 36 of the Dalamal Park Co-operative Housing Society Ltd., 89, Cuffe Parade, Mumba 400 005.

(1) Mrs. Jaywanti Kamlani, (2) Mrs Kamal Browning, (3) Mr. Tirth Mirchandani, (4) Mr. Manoj Kripalani and (5) Mr. Prakash Kripalani have represented to the said Society that they have los and/or misplaced the Original Share Certificate No. 77 bearing Distinctive Share Nos. 381-385 and Original Stock Certificate No. 083 and have applied to the Society for issue of Duplicate Share Certificate and Duplicate Stock Certificate.

Anv party who has any claim o interest in the said Flat/car parking/or the said Share Certificate and Stock Certificate, whether by way of mortgage, charge, lien transfer, sale, alienation, exchange gift or otherwise is hereby required to forthwith intimate the same in writing in duplicate to the entioned parties within 15 days of the publication hereof failing which all such claims o interest will be deemed to have been waived and/or surrendered and/or relinquished and the said Society will duly issue the requisite Duplicate Share Certificate and Duplicate Stock Certificate to (1) Mrs. Jaywanti Kamlani, (2) Mrs Kamal Browning, (3) Mr. Tirth Mirchandani, (4) Mr. Mano Kripalani and (Ś) Mr. Prakasł Kripalani

a)The Hon. Secretary,
Dalamal Park Co-operative
Housing Society Ltd., 89, Cuffe

Parade, Mumbai-400 005. b) (1) Mrs. Jaywanti Kamlani, (2 Mrs. Kamal Browning, (3) Mr. Tirth Mirchandani, (4) Mr. Mano Kripalani and (Ś) Mr. Prakasł Kripalani

Flat No.22-Dial Mahal, Dalama Park Co-operative Housing Society Ltd., 89, Cuffe Parade, Mumbai 400 005

Dated: 01/09/2024 **Dalamal Park Co-operative**

encumbrances known

to the secured creditor

Name & No. of the

Any unpaid society

other charges not know to authorizes officer.

Mobile

9935189143.

7303850049

9903085950

Any unpaid society

naintenance charges o

other charges not know

to authorizes officer.

Mobile

9935189143.

7303850049

9903085950

Any unpaid society

maintenance charges or other charges not known

9935189143

7303850049

9903085950

Any unpaid society

naintenance charges of

ther charges not knowr

to authorizes officer.

Mobile 9935189143.

7303850049 9903085950

Any unpaid society

Mobile 9935189143.

7303850049

9903085950

Any unpaid society

aintenance charges o

other charges not knowr

to authorizes officer.

Mobile

9935189143. 7303850049

9903085950

Any unpaid society

other charges not know

to authorizes officer.

9935189143.

7303850049 9903085950

Any unpaid society

other charges not know

to authorizes officer.

Mobile

9935189143.

7303850049

9903085950

Any unpaid society

naintenance charges of

other charges not knowr

to authorizes officer.

Mobile

9935189143. 7303850049

9903085950

Any unpaid society

ther charges not know

to authorizes officer. Mobile

> 9935189143. 7303850049

naintenance charges or

aintenance charges o

naintenance charges o

naintenance charges or other charges not know to authorizes officer.

naintenance charges o

SALE NOTICE

FOR SALE OF IMMOVABLE

PROPERTIES

E-Auction

19.09.2024

1:00 AM TO

19.09.2024

11:00 AM TO

1:00 AM TO

19.09.202

1:00 AM TO

04:00 PM

19.09.2024

11:00 AM TO 04:00 PM

19.09.2024

1:00 AM TO

19.09.2024

1:00 AM TO

04:00 PM

19.09.2024

1:00 AM TO

04:00 PM

19.09.2024

1:00 AM TO

04:00 PM

19.09.2024

11:00 AM TO

04:00 PM

Housing Society Ltd. 89, Cuffe Parade, Mumbai-400008

मराठी मनाचा आवाज



PUBLIC NOTICE: LOST POA

PICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd Office No 201-t Wifi It Park, Wagle Ind Estate Thane- 40060 I, Sachin Bhimrao Shinde S/o Shri Bhimrao Jagannath Shinde, employee number 352629 currently posted at Thane in the capacity of Regional Head Relationship is hereby giving

undertaking that 1. I have Lost the Power of Attorney in my name.

2. I do not possess any Power of Attorney which authorize me to represent ICICI Bank Ltd.

Date: August 31, 2024 Place: Mumbai Authorized Officer ICICI Bank Limited

कार्यालय, नगर परिषद, दुमका e-mail – dumka.nagar.parshad@gmail.com

Short Request for Proposal/E-Procurement Notice

Request for Proposal are invited on behalf of DUMKA NAGAR PARISHAD (DNP), Jharkhand for

	No.	Description of Package	Estimated Capital & O&M Cost (Rs. in lac)	Earnest Money (Rs. in lac)	Tender Fee (Rs.)	Completion Period)	
Solid Waste, De: Maintenance of M Station & Trans Operating& M: Processing Fa Landfill Facility 2.0 guidelines Jharkhand, on a and Transfer (D and Bioremedia Legacy Waste wit disposal of Leg		Door to Door Collection of Segregated Municipal Solid Waste, Design, Setting up & Operation and Maintenance of Material Recovery facility, Transfer Station & Transportation Facility, Developing & Operating& Maintenance of Wet & Dry Waste Processing Facility and Engineered Sanitary Landfill Facility as per SWM Rules 2016 & SBM 2.0 guidelines, for Dumka Nagar Parishad in Jharkhand, on a long-term Design, Build, Operate and Transfer (DBOT) basis with 20 years O&M and Bioremediation and Biomining of deposited Legacy Waste with following CPCB Guidelines for disposal of Legacy Waste (Old Municipal Solid Waste) Published in February 2019	1418.10 & 7646.13	14.18	25,000	16 Month Construction & 20 Yrs. O&M	
	2	Issue of RFP	02.09.2024 at 05.00 PM				
	3	Last date for receiving queries	06.09.2024 at 02.00 PM				
	4	Pre bid meeting	06.09.2024 at 03.00 PM				
	5	Proposal due date	18.09.2024 By 5:00 PM				
	6	Opening of technical bid	19.09.2024 By 5:00 PM				
	7	Official Inviting Tender	Executive Officer, Dumka Nagar Parishad				
	8	Mobile Number	9973277482/ 8434887113				
	9	E-mail		dumka.nagar.parshad@gmail.com			
	10	Helpline Number of E-Procurement Cell	9973277482/ 8434887113				

Only e-tenders are acceptable. Further details can be seen on

Administrator Nagar Parishad Dumka Dumka, Jharkhand



Exh-30

OFFICE OF THE RECOVERY OFFICER DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

RP No.177 OF 2019 Date of Auction Sale: 08/10/2024 PROCLAMATION OF SALE IMMOVABLE PROPERTY

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993

BANK OF INDIA VS MR. IBRAHIM MOHAMMED KHAN & ORS.

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 37, 38 AND 52 (1)(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX

CD-1. Mr. Ibrahim Mohammed Khan & Ors Residing At:- Flat No. 101, Janki Niwas, Plot No. 102. Sector-26a, Kopri CD-2. Mrs. Salma Ibrahim Khan, Residing At:- Flat No.101, Janki Niwas, Plot No. 102. Sector-26 A, Kopri, Vashi Nav

CD-3. Mr. Shammi A Khan, Residing At:- Flat No. 101, Janki Niwas, Plot No.102. Sector-26 A, Kopri, Vashi Nav

Mumbai-400705. Whereas Recovery Certificate No. RC NO. 177 OF 2019 in OA NO. 50 of 2017 was drawn up by the Hon'ble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) for the recovery of the sum of Rs 29,63,062.00 (Rupees Twenty Nine Lakh Sixty Three Thousand Sixty Two Only) along with interest and the costs from the CD, and you, the CD, failed to repay the dues of the Certificate Holder Bank(s)/Financial Institution(s).

And whereas the undersigned has ordered the sale of the Mortgaged/Attached properties of the Certificate Debtor as mentioned in the Schedule hereunder towards satisfaction of the said Recovery Certificate Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property(s) shall be sold on 08/10/2024

between 01:00: PM to 02: 00: PM by auction and bidding shall take place through Online through the website: https://www.bankeauctions.com. The details of authorised contact person for auction service provider is, Name: C1 India Pvt Itd. Mr. Bhavik Pandya, Mobile no. -8866682937, Email-maharashtra@c1india.com.

Helpline Nos.91-124-4302020/21/22/23/24, Email-support@bankeauctions.com. The details of authorised bank officer for auction service provider is, Name Mr. Nitin Chandrakant Chavan,

Mobile No.8976160308, Email:-kopark hairane.navimum bai@bank of India.co. in officer of Bank of India.co. and the state of the staThe sale will be of the properties of defendants/ CDs above named, as mentioned in the schedule below & the liabilities and claims attaching to the said properties, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

The property will be put up for sale in the lot specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before any lot is knocked down the arrears mentioned in the said certificate+ interest+costs (including cost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interes and costs has been paid to the undersigned.

At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly authorized agent. No officer or other person having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly, bid for, acquire or attempt to acquire any interest in the properties sold. The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Income Tax Act, 1961 and

the rules made thereunder and to the following further conditions: -The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned,

but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in the proclamation The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule

III. The amount by which the bidding is to be increased. In the event of any dispute arising as to the amount bid or as to the bidder the lot shall at once be again put up for auction or may be cancelled.

IV. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/them is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

V. Each intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in favour of Recovery Officer, Debts Recovery Tribunal Mumbai (DRT 3) to be deposited with R.O./Court Auctioneer, Debts Recovery Tribunal Mumbai (DRT 3) or by Online through RTGS/NEFT/directly into the Account No. 10430100022945 the name of BANK OF BARODA of having IFSC Code No. BARBOVASHIX and upload bid form details of the property along with copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID, Mobile No. and in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit. EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the auction

H	The Earnest Money Deposit(EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:					
	Sr No	Details of Property	EMD Amount (In Rs)	Reserve Price (In Rs)	Bid Increase in the multiple of (In Rs)	
	1	All That Piece And Parcel Of Flat No. 302, 3rd Floor In The		39,31,000.00	25,000.00	
П		Building Known As "Girija Apartment" Plot No. 95, Sector-1. House No. 364, Situated At Shiv Colony, Airoli, Navi Mumbai,				
		District Thane With All Rights Therin.				

EMD received after due date & time shall be rejected & the amount paid towards the EMD shall be returned to them by way of option given by them in the E-Auction Form. It is the sole responsibility of the bidder to have an active e-mail id and a computer terminal/system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to connectivity during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard

If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids the auction process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended time of 5 minutes. In case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment the property shall forthwith be again put up for auction for resale.

The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being knocked down by next day in the said account/Demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on next first office day. The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above the purchaser shall also deposit Poundage fee with Recovery Officer, **Debts Recovery Tribunal Mumbai** (DRT 3) @2% up to Rs.1,000/- and @1% of the excess of the said amount of Rs.1,000/- through DD in favour of Registrar, **DEBTS Recovery Tribunal Mumbai (DRT-III).** In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, shall be forfeited to the Government and the defaulting purchase shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be

resold, after the issue of fresh proclamation of sale. Highest bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by the Recovery Officer, Debts Recovery Tribunal Mumbai (DRT 3).

The amount of EMD deposited by the unsuccessful bidders shall be refunded through online, mode in case of EMD deposited through online. In case EMD is deposited in the form of DD/BC/Pay order the same will be returned by hand Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD Form has to be brought. No interest shall be paid on EMD amount. No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the E-Auction EMD Form shall be entertained. In case of more than one item of property brought for sale, the sale of such properties will be as per the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale notice.

NRI Bidders must necessarily enclose a copy of photo page of their passport & route their bid duly endorsed by Indian Mission (Embassy). The movable/immovable property is being sold on "As is where and as is what basis" and is subject to Publication charges, revenue and other Encumbrances as per rules. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids, if found unreasonable or may postpone the auction at any time without assigning any reason.

Details of this Proclamation of sale can be viewed at the website www.drt.gov.in

Schedule of Property:					
Lot No	Description of the property to be sold	Revenue assessed upon the property of any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value	
1	All That Piece And Parcel Of Flat No. 302, 3rd Floor In The Building Known As "Girija Apartment" Plot No. 95, Sector-1. House No. 364, Situated At Shiv Colony, Airoli, Navi Mumbai, District Thane With All Rights Therin.	Known	Not Known	Not Known	

Note: As on Auction Date i.e. 08/10/2024, The total amount of Rs. 53,55,915.00 (Rupees Fifty Three Lakh Fifty Five Thousand Nine Hundred Fifteen only) is outstanding against the CDs. Date of inspection of the properties as mentioned above has been fixed as 01/10/2024 between 11AM to 4PM. last date of receipt of bids been fixed as

Given under my hand and seal of the Tribunal on date 23/08/2024

SEAL

(DEEPA SUBRAMANIAN) RECOVERY OFFICER-II
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Date: 01.09.2024 Place: Mumba

Flat No. 301, 3rd Floor, E Wing, Yashwant Park SAMEASABOVE CHSL, Village-Achole Vasai- Nallasopara Link Road, /asai East, Dist.- Palghar – 401209 area admr 854.32 sq.ft. Carpet in the name of Suman Devi M.

- TERMS AND CONDITIONS The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement Rules 2002 and to the following further conditions:

 1) The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS"
- The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any erro
- misstatement or omission in this proclamation. The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Website https://ebkray.in on 19.09.2024 @ 11.00 AM TO 04:00 PM. For detailed term and conditions of the sale, please refer https://ebkray.in & www.pnbindia.in.

STATUTORY SALE NOTICE UNDER RULE 8(6) OF THE SARFAESI ACT, 2002

(SUNIL KUMAR) Authorised Officer, Punjab National Bank Secured Creditor

REQUEST FOR PROPOSAL NO.UDD/DNP/24/2023-24 (2nd Call) Date: 01.09.2024

work on DBOT basis from reputed and eligible companies / firm/ Consortium/Joint Ventures having sound Technical and Financial capability for the following works:

website http://jharkhandtenders.gov.in

PR 334320 District(24-25).D

Annexure -13, FORM NO. 22 (See Regulation 37(1)] BY ALL PERMISSIBLE MODE

www.navshakti.co.in

GOVT. OF JHARKHAND

URBAN DEVELOPMENT & HOUSING DEPARTMENT OFFICE OF THE NAGAR PARISHAD, DUMKA - 814101

देविंस् ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ८२, मेकर चेम्बर्स ३, नरिमन पॉईट, मुंबई ४०००२९ सीआयएन: L51900MH1985PLC036383 w.devinsutrading.com; दूरध्वनी क्र. २२०४२५५४; ई-मेल: devinsutrading@gmail.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, नोंदवह्या समाप्ती आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना ह्या द्वारे सूचना देण्यात् येते कि, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेलं कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता ८२, मेकर चेम्बर्स ३, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे होईल.

सदर सूचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरीक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल, ज्यांचा इ-मेलचा पत्ता उपलब्ध आहे अश्या सर्व सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्यात आले आहेत आणि ज्यांचा इन्मेल चा पत्ता उपलब्ध नाही अश्या सर्व सदस्यांना छापील स्वरूपात पाठवण्यात आले आहेत आणि ते कंपनीच्या वेबसाईट वर www.devinsutrading.com येथे उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसइ लिमिटेड (बीएसइ) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) यांच्या वेबसाईटवर www.instavote.linkintime.co.in येथे

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८, कंपनीज (त्यवस्थापन आणि प्रशासन) निवम २०१४ च्या निवम २० सुधारित आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगशृन्स अँड डिस्क्लोजर्स रीक्वायर मेंट्स) अधिनियम २०१५ मधील नियम ४४(१) अन्वये कंपनीने सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद करण्यात आलेल्या सुर्व उरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विकाणाव्यतिरिक्त इतर विकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इनटाइम द्वारा सुविधा दूरस्थ इ-मतदान) व्यवस्था उपलब्ध करून देण्यात अली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल

दूरस्थ इ-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९,०० (भाप्रवेळ) वाजता सुरु होईल आणि रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० (भाप्रवेळ) वाजता संपेल, ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील त्यानंतर लिंक इनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड दारा इ-मतदान यंत्रणा बंद करण्यात

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी ("अंतिम मुदतीची तारीख") कंपनीच्या भरणा केलेल्या इक्वीटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्वीटी समभागाच्या प्रमाणात असतील, अंतिम मदतीच्या तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणतीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ इ-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर वक्की कंपनीची सदस्य वनल्या आणि अतिम पुरतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ इ-मतदान सुविधा वारष्क्न किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत पद्धतीने मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीने अगोदरच लिंक इन टाइम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल.

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांना दरस्थ इ-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वेसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्य अधिकाराचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्य इ-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारणसभेला उपस्थित राह् शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

संपूर्ण ई-मतदानच्या प्रक्रियेची छाननी करण्यासाठी मि. हर्षद पुसाळकर, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरी ह्यांची स्क्रटीनाईजर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या मतदानाचा निकाल आणि स्क्रुटीनाईजरचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे (www.devi भाणि लिंक इनटाईम यांच्या वेंबसाइटवर https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जिथे कंपनीच्या ईक्वीटी समभागांची नोंदणी केली आहे. अश्या बीएसई लिमिटेड ह्यांना पाठवण्यात येईल

ड-मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkint । हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि इ-मतदान पुस्तिका पाहावी किंवा enotices@linkintime.co.in येथे इ-मेल पाठवाबे अथवा लिंक इन टाइम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टेट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या इ-मेल आयडी: rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काहीही तकाएसस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायल्डेट लिमिटेड, राजस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी सम्पर्क साधावा.

कंपनी कायदा. २०१३ मधील कलम ९१ अन्वये कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पस्तिका करना काव्या, २०२२ नवारा उत्पन्न २५ अन्यत्, कराना सार्यवार्य राजस्य ज्ञान समाना हत्यापरि मुस्तका मंगळवार दि. १६ मार्चेब २०२४ ते सोमवार दि. २३ सप्टेंबर २०२४ (वोन्नी दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठीच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद राहतील.

मधेला उपस्थित गहण्याम आणि मतदान करण्याम पात्र अमलेल्या व्यक्ती स्वतः मतदान करू शकतील किंवा सधेस उपस्थित राष्ट्रणयास आणि मतदान करण्यास पात्र असलेत्या व्यक्तिने योग्य प्रकोर स्वाक्षरी केलेल्या विशोत प्रपाद्वास अधिकार राष्ट्रणयास आणि मतदान करण्यास पात्र असलेत्या व्यक्तिने योग्य प्रकोर स्वाक्षरी केलेल्या विशोत प्रपाद्वास अधोकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सिज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास

प्रॉक्सी/अधिकत प्रतिनिधींच्या द्वारे मतदान करू शकतील. देविंसू ट्रेडिंग लिमिटेड करता स्वाक्षरी/-दिनांक: ३१/०८/२०२४ पूर्ण वेळ संचालक ठिकाण: मुंबई



आयआयटीएल प्रोजक्ट लिमिटेड

नोंद. कार्यालय : ऑफिस क्र. १०१अ, "द कॅपिटल", जी-ब्लॉक, प्लॉट क्र सी-७०, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१. दूरध्वनी क्र.- ०२२- ४३२५०१०० ईमेल : iitlprojects@iitlgroup.com; वेबसाइट : https://www.iitlprojects.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ३० वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

यादारे सचना देण्यात येत आहे की. आयआयटीएल प्रोजेक्टस लिमिटेडच्या सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारेण सभा (एजीएम) बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी, ३ एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीनुसार आणि ०० एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून, १ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक क्रमांक १७/२०२०. परिपत्रक क्र. २०२० दिनांक ०५ मे २०२०. वा परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ गरिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०२ मे ०२२१ परिपत्रक क्र. १०/२०२२ वा दिनांक २८ डिसेंबर २०२ आणि परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ वा कॉपॅरिट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआईआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि परिपत्र क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआरआईपी/२०२१/११ दिनांक १ जानेवारी, २०२१, परिपत्र क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआईआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे ०२२ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआईआर/२०२३/४ दिनांक ० जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआईआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डीन एकत्रितपणे जारी केलेले) मधील विविध प्रक्रियेचे पालन करन आयोजित करण्यात आली आहे.

. उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, ३० एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष ०२३-२४ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल परं लिमिटेड चे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि सेंट^रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या वेबसाइट (इंडिया)

कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे फिजिकल स्वरूपात शेअर्स आहेत किंवा ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल आयर्ड नोंदणीकत केलेला नाही. ते रिमोट ई-व्होटिंगदारे त्यांचे मत देऊ शकतात जे रविवार. २२ सप्टेंबर २०२४ रोर्ज (भारतीय वेळेनुसार सकाळी ९.००) सुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (संध्याकाळी ५.०० वा. भा.प्र.वे.) समाप्त होईल किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया ३० एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुदीनुसार, सदस्यांची नोंदर्ण आणि कंपनीचे शेअर ट 1न्सफर बुक्स बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ ते बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ (दोर्न्ह देवसांसह) ३० एजीएमच्या उद्देशाने बंद कायम राहतील. सभासदांना विनंती आहे की ३० व्या एमजीएम च्य . गोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व नोटुस आणि विशेषतः, एमजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना, एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी. काही शंक असल्यास, सदस्य <u>support@purvashare.com</u> वर ईमेल लिह् शकतात.

शिवानी कावळे

डीआयएन: ०८५६२८४४

आयसीआयसीआय बँक लिमिटेड करिता

A ICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., ४/१०, मिथ्री टॉवर, बोम्मबहाल्ली होस्र मेन रोड, बंगळुर - ५६००६८

नुचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन ्राप्तामिंग अंतेर्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिन्युरीरायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिन्युरीटी इंटरेस्ट ॲन्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यानी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता गत आली म्हणन त्यांना मदर जाहीर मचनेदारे कलविण्यात येत आहे

जाहीर सूचना

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अंमलबजावणीयोग्य तारण मत्तेचे वर्णन	सूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
٦.	विजय के सिर्रेक/कुरुविला - क्र. ५५ नंदगोपाल स्ट्रीट १ न्यू सिद्धपुद् तामिळनाडू कोईबत्स् - ६४१०४४/ एलबीसीओसी०००००७५१८५८	(कर्ज दस्तावेज/मिळकत दस्तावेजात वर्णन केल्याप्रमाणे सर्वे क्र. इ३१/१बी, रि सर्वे क्र. इ२१/७, ब्लॉक २६, रामापुरम गाव, मीगाचिल तालुका, कोट्टायम जिल्ल्यामधील ६ आर ७ चौ. मी.च्या मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग उत्तरः कियारकाट्स संजाईची मालमता, द्रिषणः आमची स्वतःची मालमता, पृष्टिं आमची स्वतःची मालमता, पृष्टिं आमची स्वतःची मालमता, पृष्टिं आमची स्वतःची मालमता। पृष्टिं आमची स्वतःची मालमता। प्रतिचार आमची स्वतःची मालमता।	३०-जुलै-२०२४ रु. ५,७७,४१४.००/-	३०- ०५- २०२४

पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्रारे आवाहन करण्यात येत आहे कसर केल्यास सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील

विश्वास् प्राधिकृत स्वाक्षरीकार दिनांक : ऑगस्ट ३१, २०२४



ठिकाण: मुंबई

सीआयएन: युद्ध९२२केएल२०११पीएलसी०२९२३१ कॉर्पोरेट कार्या.: मुथुट होमफिन (इंडिया) लि., १९/ई, द रूबी, सेनापती बापट मार्ग, तुलसी पाईप रोड, रूपारेल कॉलेज जवळ, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८.

शाखा कार्यालयः लोधा सुप्रिमस्, इमारत क्र. १, ५वा मजला, युनिट. ५१०, रोड क्रमांक २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – ४००६०४ शाखा कार्यालय: मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड, भन्साळी हाऊस, १<u>१८७/६१, १ला</u> मजला, कार्यालय क्र. १०१, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११ ००५ शाखा कार्यालयः मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड, २री फ्लॉवर ओमकार टॉवर्स, सीएस. १०७७, राजाराम

रोड, बागल् चौक, आयसीआयसीआय बँकेच्या जवळ, ३रा मजला, मुथुट फायनान्स (गोल्ड लोन शाखा)

परिशिष्ट -IV-ए (नियम ८(६) च्या तरतुदी पहा)

लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ अन्वये मे. मुथुट होमफिन (इंडिया) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे खाली वर्णन केलेल्या तारण मत्तीचा कब्जा घेतल्यानुसार खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीकरिता मोहोरबंद लिफाफ्यामधून निम्नस्वाक्षरीकारांद्वारे कर्जदारांकडून रकमेच्या वसूलीकरिता प्रस्ताव मागवित आहेत, ज्याचा कब्जा **''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे''. ''जे काही आहे** तेथे आहे" तत्त्वाने खालीलप्रमाणे आहे.

अ.	तथ आहे. तत्त्वान खालालप्रमाण आहे. अ. कर्जदार/ सह- मागणी सूचना दिनांक स्थावर मिळकतीचे राखीव किंमत इसारा अनाग					
ज. क्र.	कर्जदार/ सह- कर्जदार/ हमीदार/ कर्ज खाते क्र./शाखा	आणि रक्कम	चर्णन	राखाय किनत	इसारा अनामत रक्कम (इअर) (राकिं चे १०%)	
۶.	विद्या स्वप्नील धुमाळ/ स्वप्नील रघुनाथ धुमाळ/ ००३-००००७१५/ पुणे	२५-मार्च-२१/ ह. १३,९३,९१५/- (रुपये तेरा लाख त्र्यान्नव हजार नऊशे पंधरा मात्र)	फ्लॅट क्र. ७, १ला मजला, मयुरी हाईट्स, धायरी हवेली पुणे, पुणे-महाराष्ट्र- ४११०४१, उप रिक्टर, हवेली-१८ च्या कार्यालय मधील दितांक ०८-चुन- १७ रोजीच्या विक्री विलेख नॉंटणीकृत क्र. ९३७३-२०१७ मधील अधिक स्वरूपात नमुद, सिमाबद्ध- उत्तर-प्लॉट क्र. ६, दक्षिण- मिळकत ठिकाण, पूर्व- मिळकत ठिकाण आणि लिफ्ट ठिकाण, पश्चिम- मिळकत ठिकाण.	रु. १८,०४,६५०/- (रुपये अठरा लाख चार हजार सहाशे पन्नास मात्र)	रु. १,८०,४६५/- (रुपये एक लाख ऐंशी हजार चारशे पासष्ट मात्र)	
۶.	अमोल हिंदुराव धुमाळ/ अनुजा अमोल धुमाळ/ ००९-००९००८०२/ कोल्हापूर	१५-मार्च-२१/ रु. १७,७२,९०८/- (रुपये सतरा लाख बाहतर हजार नऊशे आठ मात्र)	पस्ट क्र. ०१, २रा मजला, ए विंग, लॅण्डमार्क प्राईड, केडीसी कॉलनी, आर.एस. क्र. ३५२/१बी, प्लॉट क्र. ०३, येथे - बड्याचीबाडी कोल्हापुर, महाराष्ट्र-४१६५०२. उप रिकस्ट्रार गर्डीहंग्लाजच्या कार्यालय मधील दिनांक २६-फेब्रु१८ रोजीच्या विक्री विलेख नॉदणीकृत क्र. ५६४/२०१८ मधील अधिक स्वरूपात वर्णन. सिमाबद्ध- उत्तर- रोड, दक्षिण- मोकळा प्लॉट, पूर्व- प्लॉट क्र. ३४ आणि ३६, पश्चिम- प्लॉट क्र. ०२.	रु. १८,३५,६२५/- (रुपये अठरा लाख पस्तीस हजार सहाशे पंचवीस मात्र)	रु. १,८३,५६३/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट मात्र)	
₹.	पवन दालचंद बधेल/ निशा पवन बधेल / ०१०-०१०००९४६/ नागपूर	०७-फेब्रु-२०/ इ. १,८१,०७,८१८/- (रुपये एक कोटी एक्याऐंशी लाख सात हजार आठशे अठरा मात्र)	प्लॉट क्र. २३२, ख.क्र. ६७/३, प्लॉट क्र. ११, शीट क्र. ९३४/१०२, सीटीएस क्र. १६२, मीजा नारा नागपुर, महाराष्ट्र-४४००१४.	रु. ३१,७१,०००/- (रुपये एकतीस लाख एकाहत्तर हजार मात्र)	रु. ३,१७,१००/- (रुपये तीन लाख सतरा हजार शंभर मात्र)	
٧.	यशवंत माणिक भिवापूरकर/ माणिकराव गणपती भिवापूरकर/ ०१०-०१०००३६८ आणि ०१०- ०१०००३६१/ नागपूर	रु.५,२१,३४८/ - (रुपये पाच लाख एकवीस हजार तीनशे अट्टेचाळीस मात्र) रु.४,११,३६६/ - (रुपये चार लाख अकरा हजार तीनशे सहासष्ट मात्र)	घर क्र. १२७९, वॉर्ड क्र. ४३, सीटीएस क्र. २८३२, शीट क्र. ४२८/४५, बिनाकी मेहंदी बाग पॉवर हाऊस, नागपुर, नागपुर, महाराष्ट्र-४४००१७.	रु. १६,८०,०००/ – (रुपये सोळा लाख ऐंशी हजार मात्र)	रु. १,६८,०००/- (रुपये एक लाख अडुसष्ट हजार मात्र)	
ч.	बद्री नारायण राम उपाध्याय फ्लॉट ००१/ उषाराणी बद्रीनारायण उपाध्याय/ ००२-००००१३३९/ मुंबई	२७-जाने-२१/ रु. २२,५३,१९८/- (रुपये बावीस लाख त्रेपन्न हजार एकशे अठ्ठ्यान्नव मात्र)	फ्लॅट क्र. ००१ आणि ००२, तळमजला, डी विंग, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट चंदरपाडा, महाराष्ट्र-४०९२०७, उप प्रबंधक वसई २ च्या कार्यालय मधील दिनांक ०१/०२(०१७ रोजीच्या विक्री विलेख नोंदणी क्र. ५५०/२०१७ आणि ५४९/२०१७ मध्ये अधिक स्वरूपात नमुद. सिमाबद्ध - उत्तर - रहिवासी घर, दक्षिण- रहिवासी चाळ, पूर्व - बंगला, पश्चिम - बंगला/अंतर्गत रोड.	रु. ९,९०,५००/- (रुपये नऊ लाख नव्वद् हजार पाचशे मात्र)	रु. ९९,०५०/- (रुपये नव्यान्नव हजार पन्नास मात्र)	
w.	बद्री नारायण राम उपाध्याय फ्लॉट ००२/ उषाराणी बद्रीनारायण उपाध्याय/ ००२-००००१३३९/ मुंबई	२७-जाने-२१/ रु. २२,५३,१९८/- (रुपये बावीस लाख त्रेपन्न हजार एकशे अठ्ठ्यानव मात्र)	फ्लंट क्र. ००१ आणि ००२, तळमजला, डी विंग, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट चंदरपाडा, महाराष्ट्र-४०९२०७, उप प्रबंधक वसई २ च्या कार्यालय मधील दिनांक ०१/०२(०१४) राजीच्या विक्री विलेख नोंटणी क्र. ५५०/२०१७ आणि ५४९/२०१७ मध्ये अधिक स्वरूपात नमुद्र. सिमाबद्ध - उत्तर- रिहेबासी घर, दक्षिण - रहिवासी चळ, पूर्व - बंगला, पश्चिम-बंगला/अंतर्गत रोड.	रु. १०,७४,०१३/- (रुपये दहा लाख चौऱ्याहत्तर हजार तेरा मात्र)	रु. १,०७,४०१/– (रुपये एक लाख सात हजार चारशे एक मात्र)	
9.	निलेश भिसाजी कांदळगावकर/ भिसाजी गोपाळ कांदळगावकर/ ००२-०००९१३९६/ मुंबई	२७-जाने-२१/ रु. २१,७९,४३५/- (रुपये एकवीस लाख एकोणऐंशी हजार चारशे पस्तीस मात्र)	पलंट क्र. ०१०, तळमजला, श्री मत्हार अपार्टमेंट, मोज. ५६० चौ.मी. बिल्टअप, गाव-सोनारपाडा, जी.आर. पाटिल कॉलेज, डॉबिबली पूर्व, ता. – कत्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४. उप प्रबंधक कत्याण ५ च्या कार्यालय मधील दिनांक २९/०३/२०१७ रोजीच्या विक्री विलेख नोंदणी क्र. २४०८/२०१७ मधील अधिक स्वरूपात नमुद्द, सिमाबद्ध उत्तर-मेट्ट्रो एलेक्स जीम, दक्षिण – मोकळा प्लॉट, पूर्व – ज्ञात रहिवासी बिल्डिंग, पश्चिम बांधकाम अंतर्गत बिल्डिंग.	रु. १६,३८,०००/- (रुपये सोळा लाख अडतीस हजार मात्र)	रु. १,६३,८००/– (रुपये एक लाख त्रेसष्ट हजार आठशे मात्र)	
۷.	किरण पांडुरंग गिरे/ संगिता पांडुरंग गिरे/ ००३-००३०३१३८/ पुणे	२६-जुलै-२१/ रु. १३,५०,४६८/- (रुपये तेरा लाख पन्नास हजार चारशे अडुसष्ट मात्र)	फ्लॅट क्र. ०७, २रा मजला, सदगुरू अपार्टमेंट, साई आंगण सोसायटी रोड, आमगेगाव बीके, पुणे–४११०४१.	रु. १६,१२,८००/- (रुपये सोळा लाख बारा हजार आठशे मात्र)	रु. १,६१,२८०/- (रुपये एक लाख एकसष्ट हजार दोनशे ऐंशी मात्र)	
۲.	अभिजीत मकरंद निवंडीकर/ अश्विनी अभिजीत निवंडीकर/ ००३-००००७५५/ पुणे	१०-एप्रिल-१९/ रु. १३,९४,१९१/- (रुपये तेरा लाख चौऱ्यान्नव हजार एकशे एक्यान्नव मात्र)	पलंट क्र. ४०९, ४था मजला, ए-विंग, स्वोजस कॉर्नर, अभिनव कॉलेज जवळ, नहें, युणे, महाराष्ट्र-४११०४१.	रु. १५,३९,८७४/- (रुपये पंधरा लाख एकोणचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मात्र)	रु. १,५३,९८७/- (रुपये एक लाख त्रेपन्न हजार नऊशे सत्याऐंशी मात्र)	

. लिलाव <mark>''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने</mark> करण्यात येणार आहे

२. लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती विहित निविदा प्रपत्रात नमूद केलेल्या आहे जे वरील नमूद क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध आहेत. ३. केवायसीसह ''मुषुट होमफिन (इंडिया) लि.'' च्या नावे डिमांड ड्राफ्ट स्वरुपात देय इअर सह विहित निविदा प्रपत्रातील मोहोरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख येथील वरील नमूद प्रादेशिक कार्यालयाच्या ०४**-१०-२०२४ रोजी दु. ४.००** पर्यंत. पुर्णपणे न भरलेल्या किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या निविदा अवैध निविदा म्हणन समजण्यात येतील आणि त्यानसार फेटाळण्यात येतील. इअरवर व्याज दिले जाणार नाही.

४. स्थावर मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आहे ०३-१०-२०२४ <mark>रोजी दु. १.०० ते दु. ३.००</mark> दरम्यान . मिळकतीसाठी बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख, लिलावाची तारीख प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे वरील नमूद विभागीय कार्यालयाच्या पत्यावर ०५–१०–२०२४ रोजी ठु

६. एमएचआयएल हि कोणतीही थकीत सांविधिक सूचना आणि काही असल्यास भार/थकीत कर इ. प्रदान करण्यासाठी जबाबदार राहणार नाही आणि यशस्वी लिलाव खरेदीदार त्या रकमेचे प्रदान करण्यासाठी जबाबदार राहतील. इच्छुक बोलीदारांनी मिळकतीचे नामाधिकार, भारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आणि निरिक्षण करुन स्वतःचे समाधान करणे आवश्यक आहे.

९. उच्चतम बोलीदार हे एमएचआयएल च्या मंजुरीच्या अधीन राहतील. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता प्राप्त झालेले सर्व किंवा कोणतेही प्रस्ताव स्वीकारण्याच हक्क राखून ठेवला आहे. त्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.

८. कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमुद रक्कम प्रदान करण्यासाठी सरफैसी ॲक्ट. २००२ अन्वये यादारे ३० दिवसांची विक्री सचना टेण्यात येत आहे कसूर केल्यास स्थावर मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरित काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. कर्जदारांनी जर विक्रीच्या तारखेपूर्वी संपुर्ण थकबाकी मुथुट होमफिन (इंडिया) लि. ला प्रदान केली तर लिलाव बाजुला ठेवण्यात येईल.

पुटील तपशीलासाठी संपर्क व्यक्ती – संजय पिस्के/नितिन नाखाले/गायत्री मुसळे– ९७६४५३८९८७/८६००२९०३७६/८८०५८९०१६४, अनिल कडुगे-९७६६६०३३६६, निखिल देशमुख/तृप्ती मराठे–९००४३००४६७/७०४५२१८७१४/८६५७७५३७३३ वरील नमूद कार्यालयाच्या पत्यावर.

दिनांक : सप्टेंबर ०१, २०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाणः महाराष्ट्र मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड



सीआयएन क्र. एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१

कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी कडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते एजीएम ची सूचना, वार्षिक अहवाल आणि एजीई/ई-मतदाना मध्ये सहभागी होण्याच्या सूचना मिळविण्यासाठी <u>support@purvashare.com</u> वर ई-मेल पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह त्यांचा ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए ला देऊ शकतात. कंपनीच्या ३० एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.iitlprojects.com</u> वर उपलब्ध असेल आणि बीएसई लिमिटेड (सीडीएसएल) <u>www.evotingindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल.

याखाली तयार केलेले संबंधित नियमासह कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी च्या नियमन ४३

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड सार्ट व्यवस्थापक आणि कंपनी सचिव दिनांक : ३१ ऑगस्ट २०२४

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that the original Agreement for Sale dated 4th September, 1985 is lost. The said Agreement was registered by the Assurances Registrar of under no. BOM/B/4643/18/ 1985 in respect of Flat no.04, 1st floor, Trygler Apartment, Dominic Colony Road no.3. Malad (West), Mumbai 400064 whereby Mr. Vinodchandra Nyalchandra Shah agreed to sell the said flat to Mrs. Marcelina D'Costa and Mr. Francis Xavier D'Costa, Anv person/s having information about the said lost Agreement and/or having claim or interest to the aforesaid flat, in any manner whatsoever, including by way of sale, tenancy mortgage, possession, etc., are requested to notify to the

will be treated as waived. Mumbai 31-08-2024

> Joseph Kelwadi, Advocate, Marian, 1st floor Murum Khan Road Behind St. Anthony's Church. Malad (W), Mumbai 95.

undersigned, their claim or

objection, within fourteen days

from the publication of this

notice, failing which their claims

etc. will not be entertained and

जाहीर सूचना

माझे अशील १) श्री. मिलन सांगानी आणि २) सौ. मिलन सांगानी यांच्या वतीने नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, पुढील मूळ दस्तावोज हरविले/गहाळ झाले:

१) परिशिष्ट १ मध्ये नमूद ऑफिसच्या संबंधीत मे. क्षमा एन्टरप्रायजेस (यानंतर सदर पक्षाचा एक भाग असा संदर्भ) आणि सौ. कुसुम के दोशी (यानंतर दूसरा पक्षाचा एक भाग असा संदर्भ) मध्ये निष्पादीत १७ जून १९८१ दिनांकीत विक्रीचा मूळ करार.

२) परिशिष्ट १ आणि २ मध्ये नमूद ऑफिस आणि शेअर्सच्या संबंधीत सौ. कुसुम के दोशी (यानंतर हस्तांतरक असा संदर्भ) आणि श्री. मिलन ए सांघवी (यानंतर हस्तांतरीती असा संदर्भ) मध्ये निष्पादीत आणि नोंदणीकृत ११ एप्रिल, १९९७ दिनांकीत विक्रीचा मूळ करार. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना वरील मूळ करार सापडल्यास, अधीग्रहण, धारण आणि/किंवा कब्जात असल्यास मला लिखित स्वरूपात कळविणे आणि माझ्या आशीलांच्या वतीने वरील मूळ करार मला माझ्या पत्त्यावर तारखेपासून १४ दिवसांत परत करावे अन्यथा वरील मूळ करार संपवल्याचा आणि/किंवा ते हयात नसल्याचे मानण्यात येईल.

परिशिष्ट १ (सदर ऑफिस)

फोर्ट विभाग पाटकर हॉल, ३, न्यु मरीन लाईन्स, मुंबई ४०००२० चा जमीन धारक सीएस क्र. १४२१ येथे स्थित क्षमायला प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीमध्ये पहिला मजल्यावर ऑफिस क्र. १०४, मोजमापीत ६३४ चौ. फू, बिल्टअप क्षेत्र

परिशिष्ट २ (सदर शेअर्स)

ऑफिस क्र. १०४ चे क्षमायला प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) दर्शनी मूल्य असलेले ०५ (पाच) पूर्ण देय शेअर्स धारक विभिन्न क्र. २४१ ते २४५ (दोन्ही समाविष्ट) असलेले शेअर प्रमाणपत्र क्र. ४९.

दिनांक: १ सप्टेंबर, २०२४ शुभम सलोट

पत्ता: बी-१, आर व्ही एम कॉटेज, जे एस रोड, म्यूनिसिपल स्कूल समोर, दहिसर पश्चिम, मुंबई ४०० ०६८ ईमेल आयडी

shubham.salot26@gmail.com मोबा क्र. +९१-७२०८३०७०२६.



इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड

सीआयएन : L65990MH1933PLC001998 नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्रमांक १०१-ए , 'द कॅपिटल', जी ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी -७० बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०००५१

दूरध्वनी: ९१-२२-४३२५०१००, ई-मेल: iitl@iitlgroup.com, वेबसाइट: https://www.iitlgroup.com ९१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित करण्याबाबत

सूचित करण्यात येते की इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेडच्या सदस्यांची ९१वी वार्षिक सर्वसाधारण सभा . एजीएम) बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल. ही सभा कंपन्या अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुर्दीनुसार आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सिक्युरिटीज् ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या एकत्रित रित्या) जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एच ओ /सीएफडी /सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०,परिपत्रक क्रमांक सेबी/एच ओ /सीएफडी /सीएमडी /सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक सेबी/एच ओ /सीएफडी /सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक . सेबी/एचओ/पीओडी-२/पी /सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ तसेच परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर /२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ च्या नियमानुसार आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत ९१व्या एजीएम च्या सूचनेत नमुद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार केले जातील. वरील एमसीए परिपत्रके आणि एसईबीआय परिपत्रकांचे पालन करत, ९१व्या एजीएम ची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार्स आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरीकडे नोंदणीकत आहेत. अशा सर्व सदस्यांना डलेक्टॉनिक प्रतींनी पाठवण्यात येतील . न्या सदस्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणी केलेले नाहीत त्यांनी एजीएम ची सूचना, वार्षिक अहवाल, आणि एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आणि ई-व्होटिंगसाठीच्या सूचना यांसह युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी lochan.chavan@linkintime.co) या ई-मेलवर कंपनीच्या आरटीए कडे आपला ई-मेल पत्ता

कंपनीच्या ९१व्या एजीएम ची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.iitlgroup.com तसेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाइटवर अनक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेर (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या नेबसाइटवर www.evotingindia.com वर उपलब्ध असेल कंपनीचे ज्या सदस्यांचे शेअर्स फिजिकल स्वरूपात आहेत किंवा ज्यांनी आपला ई-मेल आयडी कंपनीकडे

नोंदणी केलेला नाही, ते सदस्य दरस्थ ई–व्होटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. टरस्थ ई–व्होटिंग रविवार २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (आयएसटी) सुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (आयएसटी) संपेल. तसेच, सदस्य एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारेही आपले मत देऊ शकतात. दरस्थ ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया ९१व्या एजीएम च्या सचनेत दिलेली आहे.

कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या संबंधित नियमांसह वाचून, तसेच एसईबीआय (लिस्टिंग ओब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियमन ४२ नसार. कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणी व शेअर टान्सफर बक्स बधवार. १८ सप्टेंबर २०२४ पासून बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत ९१व्या एजीएम च्या उद्देशाने बंद राहतील सदस्यांना ९१व्या एजीएम च्या सूचनेत दिलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः एजीएम मध्ये सामील होण्यासाठीच्या सूचनांनुसार, दूरस्थ ई-व्होटिंग/एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मत देण्याच्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक वाचन करण्याची विनंती केली जाते.

इंडस्टियल इन्व्हेस्टमेंट टस्ट लिमिटेड सार्ठ एसडी /

तारीख: ३१ ऑगस्ट २०२४

कमी बॅनर्जी सीईओ (सचिव, कायदेशीर आणि प्रशासन) आणि कंपनी सचिव

OLYMPIA INDUSTRIES LIMITED CIN: L52100MH1987PLC045248

Regd. Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (E), Mumbai- 400063. Tel. No. 022 42026868. Website: www.eolympia.com Email: info@eolympia.com

Notice of the 35th (Thirty Fifth) Annual General Meeting to be held through Video Conferencing or other Audio Visual Means

Notice is hereby given that the Thirty Fifth (35th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, September 23, 2024 at 11.30 A.M (IST) through Video Conference (VC) or other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In pursuant to General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31st December 2020 and 13th January 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular dated 12th May 2020 and 15th January 2021 ('SEBI Circulars') permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the above and the relevant provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the AGM of the Company is being held through VC / OAVM only on Monday, September 23, 2024 at 11:30 a.m. (IST).

In compliance with Regulation 47 of SEBI (LODR), 2015 and the aforesaid circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2023-24 is being sent through electronic mode to all the shareholders whose email IDs are registered with the Company/ Depository Participant (s) as on Friday, August 23, 2024. Members may note that the Notice of the 35th AGM and Annual Report 2023-24 is available on the Company's website at https://eolympia.com/wp-content/uploads/2022/11/Annual-report-2023-24.pdf Bombay Stock Exchange Website at www.bseindia.com, and on NSDL's website at https://www.evoting.nsdl.com/. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In the line of MCA Circular and SEBI Circular, Shareholders are advised to update their Email IDs in order to receive Electronic Copies of Annual Report/ Login Credentials in the manner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any shareholder

a) For physical shareholders - Register/ update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar and Transfer Agents of the Company, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. at https://purvashare.com/faqs. Members may download the prescribed forms from the Company's website at https://eolympia.com/shareholders-information/

b) Dematerialized Holding Register/ update the details in your Demat account, as per the process advised by the Depository Participant.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE (e-Voting)

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 the Company is providing facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as well as venue voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The instructions for remote e-voting for all shareholders having shares in Demat and Physical form are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

 a) The remote e-voting will commence on Friday, September 20, 2024 at 09: 00 A.M (IST) and ends on Sunday, September 22, 2024 at 05:00 P.M (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time. During this period, Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e. Monday, September 16, 2024 may cast their vote by remote evoting on the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, they shall not be allowed to change it subsequently.

The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off Date, i.e. Monday, September 16, 2024 (IST). Aperson whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agent as on the Cut-off Date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as evoting at the AGM.

Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after sending of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may follow the instructions for voting on the resolutions as mentioned in the Notes to the Notice of AGM. A person who is not a Shareholder as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only. The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for Shareholders holding shares in physical mode, dematerialized mode and for Shareholders who have not registered their email addresses is provided in detail in the Notice of the AGM.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Rimpa Bag, (NSDL) National Securities Depository Limited (NSDL), 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32 Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051 or send an email to https://www.evoting.nsdl.com/or call on 02248867000.

By Order of the Board, For Olympia Industries Limited

Date: 31/08/2024

Vikalp Chugh Company Secretary & Compliance Officer

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएन : एल ५११०० एमएच १९८३ पीएलसी ०३०७८ नों. कार्यालय: सेक्सरिया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मंबई - ४००००१, फोन : ४०५००९०० - ४०५००९९९, फॅक्स : ९१२२ २२६२४९८९ ईमेल आयडी :iswarshakti@rediffmail.com वेबसाईट : ishwarshakti.com

अभिलेख तारखेची सूचना

एसएफएलसाठी कंपनीच्या साखर व्यवसायाच्या विभक्तीकरणाकरिता कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३०-२३२ अंतर्गत ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲंण्ड ट्रेडर्स लिमिटेड (विभक्त कंपनी क्र. २) ''आयएचटीएल'') आणि सेक्सरिया फायनान्स लिमिटेड (नवी कंपनी क्र. २ (''एसएफएल'' ''एसएफएल'') आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या दरम्यान व्यवस्थेची योजना

. वरील योजनेच्या संदर्भासह आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्ज ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेषुलेशन ४२ ला अनुसरून कंपनीच्या संचालक मंडळाने ३० ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत एसएफएलध्ये कंपनीच्या साखर व्यावसायाच्या विभक्तीकरणाचा मोबदला जारी करण्यासाठी सेक्सरिया फायनान्स लेमिटेड (एसएफएल) च्या संपुर्ण भरणा झालेच्या भागभांडवलासाठी कंपनीचे भागधारक ठरविण्यासाठी गुरुवार, १

सप्टेंबर, २०२४ अभिलेख तारीख निश्चित केली आहे. वरील पार्रवभूमीवर कंपनीचे समभागधारक ज्यांची नावे संचालक मंडळाने निश्चित केलेली अभिलेख तारीख, अशा ाुरुवार, ९२ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीचे सभासद म्हणुन सभासद रजिस्टर आणि डिपॉझिटरीजच्या नावे नोंदवलेल्या कंपनीच्या समभाग धारक भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १०/– च्या कंपनी मधील धारण प्रत्येक १ समभागासाठी संपूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १०/– च्या एसएफएलच्या ७ (सात) समभाग वाटपासाठी हक्षदार राहतील.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीची वेबसाईट www.ishwarshakti.com आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई . लेमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

ईश्वशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड करिता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : ३० ऑगस्ट, २०२४



ठिकाण : मुंबई

(विनियमन ३४(३) पाहावे)

प्रपत्रक. १६

वसुली अधिकारी यांचे कार्यालय-।/॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३०. ए. वाशी.

नवी मंबई- ४००७०३

आरपी क्र. १७ सन २०१९

रिकव्हरी ऑफ डेब्टस डयु टू बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिटयुशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८ अंतर्गत स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट

> बँक ऑफ बडोटा विरूध्द

सौ. शांताबाई नवले आणि इतर

सीडी १. सौ. शांताबाई नवले रहिवासीत येथे: पोस्ट देवथाण, तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२२०१

सीडी २. सौ. जिजाबाई गंगाधर नवले ग्रिवासीत येथे: पोस्ट देवथाण तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२२०१

सीडी ३. श्री. गंगाधर त्रंबक नवले रहिवासीत येथे: पोस्ट देवथाण, तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२२०१.

ज्याअर्थी तुम्ही सी डी यांनी कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) च्या ओ. ए. **क्र. १४१० सन २०१६** मधील ०७.०९.२०१९ रोजीस पीठासीन अधिकाऱ्यांद्वारे वसुली प्रमाणपत्र क्र. १७ सन २०१९ च्या संदर्भातील रु. २३,५९,१३९.०० (रुपये तेवीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकोणचाळीस मात्र) सह व्याज आणि परिव्ययची रक्कम अदा करण्यात कसरवार ठरले आहात.

तुम्हाला याद्वारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर, अन्य संक्रमण, तिसऱ्या पक्षाचा हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर, अन्य संक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही लाभ घेण्यापासन मनाई करण्यात येत आहे.

मिळकतीचे विवरण

जमीन धारक सर्व्हे क्र. १८७ क्षेत्र मोजमापित ०एच.०३.५आर स्थित येथे देवपुर, तालूका दिंडोरी, जिल्हा नाशिकचे सर्व ते भाग आणि विभाग.

सदर माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिनांक: ०२.०५.२०२४ रोजी दिले. सही/-



वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-३)

(दिपा सुब्रमनियन)



पंजीकृत कार्यालय: टेक्सटाइल मिल एरिया, स्टेशन रोड, मंदसौर (म.प्र.)-458001 फोन : 07422-234999 ईमेलः csmidindia@gmail.com, वेबसाइटः www.midindiaindustries.com

वीडियो कॉन्फ्रेंसिंग/अन्य ऑडियो विजुअल माध्यम से आयोजित होने वाली 33वीं वार्षिक आम सभा, पुस्तक बंद तथा ई-वोटिंग की जानकारी की सूचना

यह हमारे द्वारा पूर्व में दिनांक 29 अगस्त, 2024 के संचार में, जिसके अंतर्गत मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड ('कंपनी') के सदस्यों को सूचित किया गया था कि कंपनी अधिनियम, 2013 के लागू प्रावधानों और कॉर्पोरेट मामलों के मंत्रालय और भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड द्वारा जारी किए गए लागु परिपत्र के अनुसार सदस्यों की **33वीं वार्षिक** आम सभा ('एजीएम') बुधवार, 25 सितंबर, 2024 को दोपहर 2:00 बजे (आई.एस.टी.) . आम स्थान पर सदस्यों की भौतिक उपस्थिति के बिना, वीडियो कॉन्फ्रेंसिंग 'वीसी') / अन्य ऑडियो विजअल मीन्स ('ओएवीएम') सविधा द्वारा ३३वीं एजीएम सचना में दिए गए व्यवसायों को लेन-देन करने का निश्चय किया है। एमसीए और सेबी परिपत्रों ने शेयरधारकों को वार्षिक रिपोर्ट की भौतिक प्रतियों की छपाई और प्रेषण के संबंध में कंपनियों को छूट प्रदान की है। कोई भी सदस्य कंपनी को csmidindia@gmail.com पर अनुरोध भेजकर रिपोर्ट की भौतिक प्रति के लिए अनुरोध कर सकता है ।

एमसीए तथा सेबी परिपत्रों के अनुसार, जिन सदस्यों के ई-मेल पते, कंपनी या रजिस्ट्रार और शेयर ट्रांसफर एजेंट या सम्बंधित डिपॉजिटरी प्रतिभागियों ('डीपी') के पास पंजीकृत हैं, उन्हें -वोटिंग के साथ वीसी/ओएवीएम सुविधा द्वारा 33वी एजीएम में शामिल होने की प्रक्रिय के विवरण के साथ 31 मार्च, 2024 को समाप्त वित्त वर्ष की वार्षिक रिपोर्ट तथा 33वीं एजीएम की सूचना 30 अगस्त, 2024 को ई-मेल के माध्यम से भेज दी गई है। यह सभी जानकारियाँ कंपनी की वेबसाइट (www.midindiaindustries.com), स्टॉक एक्सचेंज की वेबसाइट (www.bseindia.com) तथा सेंट्रल डिपॉज़िटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') की वेबसाइट (www.evotingindia.com) पर उपलब्ध है। कंपनी अधिनियम, 2013 की धारा 91 और उसके तहत लागू नियमों तथा सेबी (सूची निर्धारण और प्रकटीकरण आवश्यकताएं) विनियम, 2015 के विनियम 42 के अनुसार एतद् द्वारा यह भी सूचित किया जाता है कि सदस्यों के रजिस्टर तथा कंपनी की शेयर अंतरण पुस्तकें गुरुवार, 19 सितम्बर, 2024 से बुधवार, 25 सितम्बर, 2024 तक (दोनों दिवस शामिल), 33वीं एजीएम के उद्देश्य से बंद रहेंगी।

कंपनी के सदस्यों को एतद् द्वारा सूचित किया जाता है कि कंपनी अधिनियम, 2013 की धारा 108 और उसके तहत लाग कंपनी (प्रबंधन तथा प्रशासन) नियमावली. 2014 के यथा संशोधित नियम 20 तथा सेबी (सूची निर्धारण और प्रकटीकरण आवश्यकताएं) विनियम, 2015 के विनियम 44 के अनुसार कंपनी ने 33वीं एजीएम सूचना में दिए संकल्पों पर इलेक्ट्रॉनिक माध्यम से मतदान के लिए सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारा सभी सदस्यों को रिमोट ई-वोटिंग (एजीएम से पूर्व) तथा ई-वोटिंग (एजीएम के दौरान) की सुविधा प्रदान की गई है।

कंपनी अधिनियम, 2013 की धारा 108 के प्रावधानों और उसके तहत निर्धारित प्रासंगिक नियमों के अनसार विवरण इस प्रकार हैं-

- 1. एजीएम की सूचना में निर्दिष्ठ व्यवसायों को इलेक्ट्रॉनिक माध्यम से निष्पादित किया
- दूरस्थ ई-मृतदान प्रारंभ करने की तारीख और समय: रविवार, 22 सितम्बर, 2024 प्रातः ९ बजे सेः दुरस्थ ई-मतदान समाप्त करने की तारीख और समय: मंगलवार, 24 सितम्बर, 2024
- सायं 5 बजे तक;

नहीं दी जाएगी।

दिनांक : 31.08.2024

स्थान : इंदौर

- निर्णायक तिथि: बुधवार, 18 सितंबर, 2024; यदि कोई सदस्य एजीएम सूचना के प्रेषण के बाद कंपनी की सदस्यता अर्जित करते हैं तथा निर्णायक तिथि को शेयर धारित करते हैं; उस परिस्थिति में वह 33वीं एजीएम की सचना में उल्लेखित प्रक्रिया का पालन कर लॉगिन आईडी और पासवर्ड प्राप्त कर सकते हैं।
- **मंगलवार, 24 सितम्बर, 2024 को सायं 05.00 बजे** के बाद इलेक्ट्रॉनिक माध्यम से ई-वोटिंग की अनुमित नहीं होगी। ई-मतदान सुविधा सायं 05.00 बजे के बाद तत्काल बंद कर दी जाएगी। इलेक्ट्रॉनिक माध्यम से मतदान की सुविधा एजीएम में उपलब्ध कराई जाएगी और सभा
- है, वहीं सदस्य ई-वोटिंग के माध्यम से सभा में अपने अधिकार का उपयोग करने में सक्षम होंगे। कोई भी सदस्य रिमोट ई-वोटिंग के माध्यम से अपना मतदान करने के बावजूद भी इस आम सभा में भाग ले सकते हैं, लेकिन सभा में उन्हें दोबारा मतदान करने की अनुमति

में भाग लेने वाले सदस्य जिन्होंने एजीएम से पूर्व ई-वोटिंग द्वारा अपना वोट नहीं डाला

- जिन सदस्यों का नाम निर्णायक तिथि को डिपॉज़िटरीज द्वारा प्रबंधित लाभ भोगी स्वामियों के रजिस्टर में अथवा सदस्यों के रजिस्टर में दर्ज है. वे ही रिमोट ई-वोटिंग या वार्षिक आम सभा में मतदान की सुविधा का लाभ उठाने के लिए अधिकृत होंगे।
- 10. सदस्य द्वारा एक बार किसी प्रस्ताव पर मतदान किए जाने के पश्चात मतदान में परिवर्तन करने की उन्हें अनुमति नहीं दी जाएगी। 1. 33वीं एजीएम की सूचना और वित्तीय वर्ष 2023-24 की वार्षिक रिपोर्ट कंपनी की वेबसाइट www.midindiaindustries.com और सीडीएसएल की वेबसाइट
- www.evotingindia.com पर भी उपलब्ध है। 12. इलेक्ट्रॉनिक माध्यम से मतदान की सुविधा से जुड़ी सभी शिकायतों के लिए श्री राकेश दलवी, वरिष्ठ प्रबंधक (सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए-विंग, 25वीं मंजिल, मैराथन फ्यूचरएक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-400013 को संबोधित किया जा सकता है या helpdesk.evoting@cdslindia.com पर ई-मेल भेजें या टोल फ्री नंबर 1800 22 55 33 पर कॉल करें।

बोर्ड के आदेश से मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड हस्ते/-शैलेन्द्र अग्रवाल

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एफ.सी.एस. 12104